

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LTD.

CIN: L24100MH1993PLC071376

(A Government of India Recoginsed Export House)
An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company

Office No. 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063, India Tel.: + 91 22 4270 2525 Fax: + 91 22 2685 3205

Date: 13th February, 2025

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Scrip Code: **539334**

Scrip Symbol: SHREEPUSHK

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper publication of Financial Results pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

With reference to the captioned subject and pursuant to Regulation 47 of Listing Regulations, please find enclosed herewith the copies of extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter and nine months ended 31st December, 2024 published in "Business Standard" (English Newspaper) and "The Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper) today i.e. Thursday, 13th February, 2025 as approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on Tuesday, 11th February, 2025.

This is for your information and records.

Thanking you.

Yours Faithfully,

For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited

Pankaj Manjani Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



SYSTEM PARTNER bluesign'

......Stable, Sustainable & Smart Chemistry Company.......

Dyes Intermediates

AcidsPower

Animal Health & Nutrition

Fertilisers

COASTAL CORPORATION LIMITED

ssessor		CONSOLIDATED						
SI.No.	Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended				
		31-Dec-2024	31-Dec-2024	31-Dec-2023				
		Un-Audited						
1.	Total income from operations (net)	18,649.88	47,781.57	10,869.55				
2.	Net Profit/(loss) for the period before tax	191.61	746.37	416.33				
3.	Net Profit/(loss) for the period after tax	194.97	551.34	294.22				
4.	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	1,339.54	1,339.54	1,343.13				
5.	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	189.27	579.40	284.80				
6.	Earning Per Share (of Rs.10/- each)							
	Baisc	1.46	4.12	2.23				
	Diluted	1.46	4.12	2.23				

SI.No.	Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	
31.140.	Partitulars	31-Dec-2024	31-Dec-2024	31-Dec-2023	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	
1.	Total income from operations(net)	18,155.84	46,467.83	10,617.14	
2.	Profit/(Loss) before tax	122.81	835.95	496.41	
3.	Net Profit/(Loss) after tax	123.38	640.92	371.60	
4.	Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and other	117.60	667.65	365 61	

Date: 12th February, 2025



ASIAN HOTELS (WEST) LIMITED

CIN NO. L55101DL2007PLC157518

Corporate & Registered Office: 6th Floor, Aria Towers, J.W. Marriott, Asset Area 4, Hospitality District, Near IGI Airport, New Delhi - 110037 Website: www.asianhotelswest.com, Phone Off: 011-011 41597329, Fax: 011-41597321

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024

_												(₹ in Lakhs e:	xcept EPS)
L			S	TANDALONE R	ESULTS				CI	ONSOLIDATED R	ESULTS		
SI.	PARTICULARS	Quarter ended	Quarter Ended	Quarter ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended	Quarter ended	Quarter Ended	Quarter ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
No		31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024
		UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	UN-AUDITED	AUDITED
1	Total Income	140.64	160.19	399.57	419.58	723.98	981.76	11,254.25	9,856.73	10,285.93	30,306.38	29,967.21	41,368.54
2	Net Profit/ (Loss) (before tax, Exceptional and/												
	or Extraordinary items)	(249.70)	(136.18)	(630.20)	(429.38)	(1,120.24)	(8,032.20)	2,005.86	1,312.30	473.55	4,598.23	4,133.51	-662.14
3	Net Profit/ (Loss) (before tax, after Exceptional and/												
	or Extraordinary items)	(2,118.77)	(136.18)	(630.20)	(2,298.45)	(1,120.24)	(8,032.20)	136.79	1,312.30	473.55	2,729.16	4,133.51	-662.14
4	Net Profit/ (Loss) (after tax, after Exceptional and/												
L	or Extraordinary items)	(2,166.71)	(62.25)	(617.63)	(2,214.61)	(1,087.70)	(7,986.43)	510.13	1,806.33	167.19	4,074.47	4,437.78	550.58
5	Total Comprehensive Income/ (loss) for the period, net of tax	-					-	0.36	0.36	-0.93	0.72	-2.81	-3.76
6	Paid up Equity Share Capital(Face Value Rs. 10/- per share)	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12	1,165.12
7	Outstanding Redeemable Preference Shares	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00	650.00
8	Earnings/ (loss) per equity share of face value of												
L	Rs. 10 each per equity share for continuing and												
ı	discontinued operations- (not annualised) (In Rs.)												
1	1. Basic :	(18.60)	(0.53)	(5.30)	0.12	(9.34)	(68.55)	4.38	15.50	1.43	34.97	38.09	4.73
1	2. Diluted :	(18.60)	(0.53)	(5.30)	0.12	(9.34)	(68.55)	4.38	15.50	1.43	34.97	38.09	4.73

The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee and were approved by the Board of Directors in their meeting held on February 12, 2025. The full text of the aforesaid results are available on the website of the company at the was askindeliberation amond not followed by the Audit Committee and were approved by the Board of Directors in their meeting held on February 12, 2025. The full text of the aforesaid results are available on the website of the company at the was askindeliberation amond for the Stockhange websites at which been and was washed and and was resentanced and was sententially askinded to the support of the Stockhange websites of the Stockhange websites of the support of the Stockhange websites of the support of the Stockhange websites of the support of the Stockhange websites of the Stockhange w

RHI MAGNESITA

M/S. SHREE HARI CHEMICALS EXPORT LTD. Regd. Office: A/8, MIDC, Industrial Area, Mahad Dist: Raigad (Mah CIN: 1.99999MH1987PL.C044942, Tel No. 02145-233492, e-mail: info@shreeharichemicals.in, website: www.shreehariche

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND I

	MONTHS END	DECEMB	ER 2024		(₹. In lacs)	(Except EPS)	
		QI	JARTER END	IED	NINE MON	YEAR ENDED	
	Particulars	31.12.2024 Unaudited	30.09.2024 UNAUDITED	31.12.2023 Unaudited	31.12.2024 UNAUDITED	31.12.2023 Unaudited	31.03.2024 AUDITED
1	Income From Operation (Net)	3901.62	3628.06	3697.83	10616.97	10541.41	13832.65
2	Net Profit/(Loss) From Ordinary Activities						
	(Before Tax, Exceptional And Extrordinary Items)	352.07	307.30	138.61	687.11	(86.07)	321.67
3	Net Profit/(Loss) For The Period Before Tax						
	(After Extra Ordinary Items)	352.07	307.30	138.61	687.11	276.60	321.67
4	Net Profit/(Loss) For The Period After Tax						
	(After Extra Ordinary Items)	262.93	224.31	103.61	508.07	201.55	229.46
5	Total Comprehensive Income After Tax	262.93	224.31	103.61	508.07	201.55	234.51
6	Paid Up Equity Share Capital						
	(Face Value Rs. 10/- Each)	444.63	444.63	444.63	444.63	444.63	444.63
7	Earning per share (of Rs. 10/- each)						
	Basic :	5.91	5.04	2.33	11.43	4.53	5.16
	Diluted:	4.19	5.05	2.33	8.08	4.53	5.16
							1

KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

L	QUARTER AND NINE MI	JN I HS E	NDED 31	DECEMB	ER 2024		(₹. In lacs)
Г		QI	JARTER END	ED	NINE MON	YEAR ENDED	
ı	Particulars	31.12.2024 UNAUDITED	30.09.2024 UNAUDITED	31.12.2023 UNAUDITED	31.12.2024 UNAUDITED	31.12.2023 UNAUDITED	31.03.2024 AUDITED
1	Income From Operation (Net)	3901.62	3628.06	3697.83	10616.97	10541.41	13832.65
2	Net Profit/(Loss) From Ordinary Activities						
ı	(Before Tax, Exceptional And Extrordinary Items)	353.84	307.36	138.61	688.94	(86.07)	321.67
3	Net Profit/(Loss) For The Period Before Tax						
L	(After Extra Ordinary Items)	353.84	307.36	138.61	688.94	276.60	321.67
4	Net Profit/(Loss) For The Period After Tax						
ı	(After Extra Ordinary Items)	264.71	224.37	103.61	509.91	201.55	229.46
5	Total Comprehensive Income After Tax	264.71	224.37	103.61	509.91	201.55	234.51
П	lotes :						

ss segment and therefore, has only one reportable segment in accordance with Ind AS

108 'Operating Segments'
Durling the quark the Company has allotted 18,66,580 Zero Coupon Compulsorily Convertible Debentures ("CCDs")
The figures for the previous period has been regrouped/reclassified, wherever necessary in order to conform to
grouping/classification.

For SHEEE HARI ICHEMICALS EXPORT LTD.
So . CARRAWAI.

CHARIBAMA & MAMAGINIO DIRECTOR
LTD. 19,110-112-103-103

CHARIBAMA & MAMAGINIO DIRECTOR
LTD. 19,110-112-103-103 ate: February 12, 2025

RHI Magnesita India Limited

CIN: L28113MH2010PLC312871

Regd. Office : Unit No.705, 7th Floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai-400042 Phone No: +91-22-66090600; Fax No: +91-22-66090601

Email: corporate.india@rhimagnesita.com; Website: www.rhimagnesitaindia.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2024

(All amount in Rs. lakhs, unless otherwise stated)

			Stan	dalone		Consolidated				
۵.		Quarter	Nine Month	Quarter	Year	Quarter	Nine Month	Quarter	Year	
SI. No.	Particulars	ended		ended	ended	ended	ended	ended	ended	
NO.		December	December	December	March	December	December	December	March	
		31, 2024		31, 2023	31, 2024	31, 2024	31, 2024	31, 2023	31, 2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from operations	77,431.38	2,13,640.59	69,241.16	2,82,409.45	1,01,070.25	2,75,652.70	92,294.24	3,78,110.40	
2	Net Profit for the period	7,531.14	25,005.58	6,912.94	34,377.42	6,429.77	22,483.07	5,388.44	31,027.04	
	(before Tax and Exceptional items#)									
3	Exceptional Item				30,936.00				32,577.63	
4	Net Profit / (Loss) for the period before tax	7,531.14	25,005.58	6,912.94	3,441.42	6,429.77	22,483.07	5,388.44	(1,550.59)	
	(after Exceptional items#)									
5	Net Profit / (Loss) for the period after tax	5,617.49	18,661.01	5,137.30	(5,537.52)	4,753.86	16,633.07	3,938.47	(10,010.94)	
	(after Exceptional items#)									
6	Total Comprehensive Income for the period	5,637.27	18,677.65	5,219.84	(5,543.24)	4,773.48	16,649.22	3,968.36	(10,143.46)	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
	and Other Comprehensive Income (after tax)]									
7	Equity share capital (Face value Re. 1/- per share)	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	2,065.01	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-			3,88,094.44				3,82,507.07	
	in the Audited Balance Sheet of the previous year									
9	Basic and Diluted earnings/(loss) per equity share									
	(of Re. 1/- each) (not annualized)/(in Rs.)	2.72	9.04	2.49	(2.69)	2.30	8.05	1.92	(4.88)	

Place : Gurugram Date: February 11, 2025

- re ournamental resunts:
 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the vebsite (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.himagenstiatingia.com). The same name has cacessed by scanning the QR code provided below.

 # Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules. Further The Company does not have any extraordinary item to report for the
- above periods.



For and on behalf of the Board of Directors of RHI Magnesita India Limited Sd/-

Parmod Sagar Chairman, Managing Director & CEO (DIN - 06500871)

PUBLIC NOTICE

Co Op Hig Soc List. A WWIN. SHADL MARKS AND MARKS CHARARY, MMRAR 400017 state and declared that the Organial Share Contribute No 145 of shares distinctive state and declared that the Organial Share Contribute No 145 of shares distinctive state and section of the Contribute of the Organial Share Contribute of the Organial Share Contribute and possessor latest from misplaced and not characteristic speciment of the Organial Share Contribute of the Organia Share C

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Pul Mr. PRAKASH AMARNATH SIN



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED

Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063
Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-cosec@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com, CIN - L24100MH1993PLC071376

												₹ in La	akhs (except EPS)
				Standa	lone			Consolidated					
			Quarter Ended		Nine Mon	Nine Months Ended Year Ended			Quarter Ended			Nine Months Ended	
Sr. No.	Particulars	Dec 31, 2024 (Unaudited)	Sep 30, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Sep 30, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operation (net)	14,038.80	10,985.62	13,407.79	36,724.28	35,837.07	49,479.64	21,911.47	17,845.29	17,798.66	59,516.06	54,348.97	73,690.68
2	Net Profit/ (Loss) for the period before Tax and Exceptional Items	1,122.12	919.24	844.93	2,888.66	2,181.72	, and	1,834.04	1,592.89	1,119.75	4,935.88	3,236.71	4,823.94
3	Net profit/(Loss) for the period before Tax	1,122.12	919.24	844.93	2,888.66	2,181.72	3,512.62	1,834.04	1,592.89	1,119.75	4,935.88	3,236.71	4,823.94
4	Net profit /(Loss) for the period after Tax	922.40	753.97	623.66	2,364.90	1,619.05	2,678.42	1,592.12	1,331.60	763.35	4,207.87	2,397.33	3,706.21
5	Total Comprehensive Income for the period	919.54	751.42	622.03	2,357.31	1,614.51	2,668.47	1,588.83	1,328.57	761.37	4,199.03	2,391.80	3,694.61
- 6	Equity Share Capital	3,233.77	3,233.77	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59	3,233.77	3,233.77	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)						36,694.73						44,197.77
8	Earning Per Share 1. Basic	2.86	2.34	1.97	7.38	5.12	8.47	4.93	4.14	2.41	13.13	7.58	11.72
	2. Diluted	2.86	2.34	1.96	7.36	5.11	8.45	4.93	4.13	2.40	13.10	7.57	11.69



Punc.. (Chairman & Managing Director) DIN : 01430764

















अमेरिकेत १७ फेब्रुवारीला होणार विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर, दि.१२ : अमेरिकेतील सीएटल महाराजांच्या येथील भारतीय तरुण रेडमंड येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये महाराष्ट्राचे दैवत शी विव्रल-रखुमाई, शेगावचे संत गजानन

मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठापना करण्याच संकल्प काही काळापूर्वी सोमवार, दि. १७फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून तत्पूर्वी १५ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना आरंभ करण्यात

आहे.सीएटल येणार परिसरातील साईबाबा मंदिर आहे. याठिकाणी मराठी महाराष्ट्राचे लोकदैवत श्री विठ्ठल-रखुमाई, संत गजानन महाराजांच्या

सोडला होता. त्याची पूर्तता आता होत आहे. यानिमित्त १५ आणि १६ फेब्रुवारीला गोमाता पूजन, होम-हावन, भजन, यज्ञ, पारायण, हरिपाठ पठण तसेच महाप्रसादाचे वाटप हे रेडमंड कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि. १७) शी विठ्ठल-रखुमाई, संत गजानन महाराज मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुख्य कार्यक्रम होत आहे. यानिमित्त भारतातील १०८ नद्यांचे जल, पवित्र माती आणली आहे. याचा उपयोग अनुक्रमे अभिषेकासाठी आणि मूर्तीचा पाया भरण्यासाठी केला जाणार आहे.

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.३२३/३२४, ३रा मजला, इमारत क्र.९, लक्ष्मी प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००६४. **सीआयएन**: एल६७९०एमएच२०००पीएलसी०३३१८० **ई–मेल**:jmdtele@gmail.com वेबसाईट:www.jmdlimited.com ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२४	संपलेली तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित	संपलेले ९ महिने ३१.१२.२४	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षित
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	3 ८.94	६५५.८३	२२६.७६	६९६.६९
з.	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	२५.९२	939.30	9३६.२५	૨९९.६५
	साधारण बाबपुर्व)	२५.९२	9२३.३२	१३६.२५	२९४.९६
ч.	करानंतर कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता प्कृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता प्कृण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष	20.20	९०.६८	902.98	२०९.४७
ε.	उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	२०.२०	९०.६८	902.98	२०९.४७
`	(द.मु.१०/- प्रत्येकी)	२८८५.८४०	२८८५.८४०	२८८५.८४०	२८८५.८४०
(O.	इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)			९१८.३९	८१६.२००
	रू.१०/- प्रत्येकी (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) अ) मूळ	0.09	0.39	0.34	φ.υξ
	ब) सौमिकृत	0.00	0.39	0.34	0.03

जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेड

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव् क्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव वित्तीय निष नमुन्धातील उतारा आहे. ३१.१२.२०२४ रोजी संघलेल्या तिमाही व अर्धवर्षकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कारित संपूर्ण नमुना कंपनीच्या www.jmdlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्समें जच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही / कैलाश प्रसाद पुरोहित दिनांक: ११.०२.२०२५ ठिकाण: मुंबई

Appendix-16 (Under the Bye-law No. 35)

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society NOTICE

SHRI. VASANT PANDURANG MUNGEKAR one of the sole owner and member of the D.N. Nagar Durvankar C.H.S. Ltd, M.H.B. Building No. 15, Off, JP Road, Andheri (West), Mumbai-400053, having individual 100% shares as ownership right and who was holding Flat No. 616, Fourth floor, Building No. 15, who died intestate on dated. 02.05.2021 at Mumbai. However, during the deceased lifetime, he married twice i.e. his Wife SMT. NIRMALA VASANT MUNGEKAR (First Wife of the said deceased) who also pre deceased on dated. November, 1967. And after the demise of LATE NIRMALA VASANT MUNGEKAR, the said Deceased LATE VASANT PANDURANG MUNGEKAR again re married to SMT. NIRMALA VASANT MUNGEKAR who also died on dated. 30th April, 2010. However, the said deceased LATE VASANT PANDURANG MUNGEKAR left behind hi now his surviving remaining legal heirs i.e. his Elder Son SHRI, MOHAN VASANT MUNGEKAR, his Younger Son SHRI. NARAYAN VASANT MUNGEKAR, his Dau SMT. PREETI CHANDRASHEKHAR TARKAR NEE MS. SUJATA VASANT MUNGEKAR and his Youngest Son SHRI. SUJIT VASANT MUNGEKAR and they have submitted their joint claims for the transfer of said flat and the said his 100% shares in the me of all four remaining legal heirs equally on demise of their Father LATE VASANT PANDURANG MUNGEKAR.

The society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and behalf of D.N. NAGAR DURVANKAR C.H.S. Ltd, Place: Mumbai Hon. Secretary Date: 13/02/2025



जाक्र-नमुंमपा/जसं/जाहिरात/913/2025

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

फेर-निविदा सूचना क्र. नम्मपा/श.अ./ 377 /2024-25 **कामाचे नाव:**- नेरुळ विभागातील जुईनगर येथील जुईनगर रेल्वे क्रॉसिंग ते

राजीव गांधी ब्रिज पर्यंतच्या डांबरी रस्त्याची स्धारणा करणे. अंदाजपत्रकिय रक्कम (रु.) :- . 2,16,36,547/-

निविदा पुस्तिका ई-टॅडरिंग (E-Tendering) संगणक प्रणालीच्या

ov.in या संकेतस्थळावर दि.13/02/2025 रीजे प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग Tendering) प्रकियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबरवर संपर्क करावे..

कोणतीही निविदा स्वीकारणे अथवा नाकरण्याचा अधिकार मा.आयक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

> शिरीष गं. आरदवाड शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

ALACRITY SECURITIES LIMITED CIN: L99999MH1994PLC083912 Registered Office: 101, Haridarshan, B-wing, Bhogilal Phadia Road, Kandivali (W), Mumbai 400067;

Telephone No: 022-28073468, Email Id: alacritysec@gmail.com Extracts of Statement of Standalone Financial Results for the quarter ended and Nine
Months 31 December, 2024
(Rs. In Lacs except per value share

(Rs. In La	cs except per	value share
S	TANDALON	E
		For the Nine Month ended
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited
16037.23	9429.66	48982.21
19.76	19.31	404.05
1062.93	357.34	2270.73
1062.93	357.34	2270.73
700.07	357.34	1718.93
		2087.27
4666	2108	4666
-	-	
1.50	1.70	3.68
1.50	1.70	3.68
	S For Quarter 31.12.2024 (Unaudited) 16037.23 19.76 1062.93 700.07 1329.23 4666 -	19.76 19.31 1062.93 357.34 1062.93 357.34 700.07 357.34 1329.23 367.34 4666 2108

The Above Financial results for the quarter and Nine Month ended 31t December, 2024 have been prepared in accordance with The 'applicable Indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.

First time adoption of "IND-AS" The Company has transitioned 10 Ind AS with effect from April 1, 2024 with transition date being April T, 2023 The transition was carried out from Indian Generally Accepted Accounting principles (IGAAP) which was the previous GAAP. Accordingly, the impact of transition has been provided in the opening equity as at April 1 2023 and figures for the previous quarters/ years has been prepared to compty with Ind AS. Due to the same the figures of previous quarter related to 31st December 2024 and Asset liabilities related to 31st March 2024 has been shown after giving effect of impact of transitional figures to the audited figures.

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Boar of Directors at their respective Meeting held on 12th February 2025. The auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the

Quarter and Nine Month ended 31st December, 2024 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion.

The During the year company has issued and allotted 30.80 Lakhs Equity shares of Rs. 10 each at a premium of Rs.35.5 on preferential basis and further The company also converted 225 Lakhs Convertible warrant (Issued in previous year) into equity shares of Rs.10 each at a premium of Rs.6

As The Company's business activity fall within a signal primary business segment

Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary.

Date: 12.02.2025

For Alacrity Securities Limited Mr. Kishore Vithaldas Shah DIN: 01975061

धूत इंडस्ट्रिअल फायनाव्स लिमिटेड

सीआयएन : L51900MH1978PLC020725 नोंदणीकृत कार्यालय : ५०४, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

				(रु. लाखांत)
		तिमाही	अखेर	नऊमाहीअखेर
अ. क्र.	तपशील	39.97.7078	38.82.2023	39.97.7078
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३३१५.४१	११७१०.१४	६२२९.१०
2	कर व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा	२०४७.६२	१०६५३.३५	४५४०.०२
3	करपश्चात निव्वळ नफा	१०५२.७०	९२६२.३२	३४३९.६२
γ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१३४२.६८	३७२४.२२	७०३३.१०
4	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)	६३१.८०	६३१.८०	६३१.८०
ξ	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)			
	अ) मूलभूत	१६.६६	१४६.६०	48.88
	ब) सौम्यीकृत	१६.६६	१४६.६०	48.88

वरील विवरण हे सेवी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही व नऊमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत निष्कर्षांचे सारांश आहे. तिमाही व नऊमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.dhootfinance.com वरही उपलब्ध आहे

लेखापरीक्षण समितीद्वारे वित्तीय निष्कर्षांवरील मर्यादित पुनरावलोकन केलेले आहे व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १२.०२.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण केले असून वित्तीय अहवालावर त्यांचे असधारित मत व्यक्त केले आहे

वित्तीय संपत्ती ही दि. ३१.०३.२०२४ रोजीनुसार एकूण संपत्तीच्या ५०% हून अधिक आहे व वित्तीय वर्षादरम्यान वित्तीय संपत्तीतून उत्पन एकूण उत्पन्नाच्या ५०% हून अधिक आहे. त्यामुळे कंपनीने भारतीय हिझव्हंबँक कायदा, १९३४ च्या अनुच्छेत ४५-आयए अंतर्गत नोंदीकरण प्राप्त करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीन कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ व अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती व धोरणे लाग असल्यानसार विहित कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ (आयएनडी एएस) अंतर्गत तथार करणे जारी ठेवले आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक: १२.०२.२०२५



. लक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने सही/-

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७–९०८, देव प्लाझा, ९वा मजला, अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई, महाराष्ट्र–४०००५८ द्र::०२२-६९०१११३८, Website:www.shalimarpro.com, E-mail: contact@shalimarpro.com, CIN: L01111MH1985PLC228508 ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली नऊमाही ३१.१२.२०२४ ३१.१२.२०२३ ३१.१२.२०२४ ३१

तपशाल	34.44.4048	\$4.44.404\$	\$4.44.4048	\$4.0\$.2048
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६५	५५	944	७९.४९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३९.६२	४९.३०	८५.०६	२३.८७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३९.६२	४९.३०	८५.०६	२३.८७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३९.६२	४९.३०	८५.0६	२३.८७
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा) (करानंतर) व अन्य सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३९.६२	४९.३०	८५.0६	२३.८७
भरणा केलेले समभाग भांडवल (भरणा केलेले दर्शनी मुल्य रु.१ प्रत्येकी)	६२३६.०१	२९२७.१९	६२३६.०१	६२३६.०१
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)				
(रू.१/-प्रत्येकी)				
अ) मूळ	0.09	0.08	0.09	0.00
ब) सौमिकृत	0.09	0.08	0.09	0.00
		•		

सेबी (लिस्टिंग ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली **३१.१२.२०२४** रोजी संपर्कत्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कांचे संविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कांचे संविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कांचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.mahacorp.ir । बसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाणः मुंबई दिनांकः १२.०२.२०२५



सही/ निलोकचंद कोठार्र डीआयएन:००४१३६२७

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड **कायालयः** सायबरटक हाऊस, प्लाट क्र. बा–६३–६४–६५, राड क्र. २१/*३*४, ज.बा. सावत माग, वागळे इस्टेट, ठाणे–४००६०४. **दूर.:+**९१–२२–४२८३९२००, **फॅक्स:+**९१–२२–४२८३९२३६,

ई-मेल:cssl.investors@cybertech.com, चेबसाईंट:www.cybertech.com, CIN: L72100MH1995PLC084788 भाग प्रमाणपत्र हरविल्याची सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खालील नमुद केलेले भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि नोंदणीकृत भागधारकांनी दृय्यम भागप्रमाणपत्रे वितरणासाठी अर्ज केला आहे. येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कंपनीकडे कोणतेही वैध आक्षेप प्राप्त न झाल्यास दय्यम भागप्रमाणपत्राऐवजी निश्चिती पत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी करेल. दुय्यम प्रती वितरणानंतर मुळ

भाग	भागप्रमाणपत्राबाबत कंपनीकडून कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.										
अ.	भागधारकांची	फोलिओ	प्रमाणपत्र	अनुक्रमांक		भागांची					
क्र.	नाव	क्र.	क्र.	पासून	पर्यंत	संख्या					
१	सँडी घेलानी व योगी घेलानी	९०००२७	६४३२ ते ६५८१	१६०४६०१	१६१९६००	१५०००					
२	सँडी घेलानी व योगी घेलानी	९०००२७	२७२६९	११९६३६८१	११९८२४३०	१८७५०					
э	रामचंद्रन गणपथी शर्मा	००५६७५	३८६४५	२४७१४४५४	२४७२०७०३	६,२५०					

सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी किंवा अन्य व्यवहार करू नये.

जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), २४७ पार्क, सी-१०१, १ला मजला, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे, तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून द्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सरीता लिलारामानी

ठिकाण: ठाणे दिनांक: १२ फेब्रुवारी, २०२५ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

नमुना क्र.युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ वे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे. रोमिल ज्वेलरी** या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी **सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील** नेबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ओंफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाँव (हरियाणा)-१२२०५०, भारत येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंत दिवसांच्या समाप्तीपर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे:

सोने, हिरे, मौल्यवान दगड, मौल्यवान धातू, सोन्याचे दागिने हिरे किंवा तत्सम व्यवसायासह किंवा त्याशिवाय आयात, निर्यात, खरेदी, विक्री, व्यापार करणे. नियोजित कंपनीचे प्रेपोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे पर्त

: फपनीचे नोंदणीकत कार्यालय उप-प्लॉट क.०६. प्लॉट क.एफ११ व एफ१२, एमआयडीसी, व्हायसेल सेन्ट्रल रोड, सिप्झ, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे उपलब्ध आहेत.

 यथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप सल्यास[े] त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर** (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र..६े,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **२१ दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १३ फेब्रुवारी, २०२५ अर्जदारांची नावे:

१. जयमिन हिमतलाल वोरा रोमिल हिमतलाल वोर मे. रोमिल ज्वेलरी **ESHA MEDIA RESEARCH LIMITED**

Regd. Office:T13, 14, 15 & 16, A Wing, 2nd Floor, Satyam Shopping Centre, MG Road, Ghatkopar East, Mumbai, Maharashtra, India, 400077 CIN: L72400MH1984PLC322857 • Website: www.eshamedia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2024

			Amount in lakils)
Particulars	Quarter Ended 31st December 2024 (Unaudited)	Nine Month Ended 31st December 2024 (Unaudited)	Year Ended 31st March 2024 (Audited)
Total income from operations (net)	121.38	274.42	13.62
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (before Extraordinary items)	17.68	-16.68	-8.89
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	17.68	-16.68	-8.89
Equity Share Capital	780.69	780.69	780.69
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)(Not Annualized) 1) Basic: 2) Diluted:	0.23 0.23	(4.10) (4.10)	(0.12) (0.12)
Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs.10/- each)(Not Annulized) 1) Basic : 2) Diluted:	0.23 (4.10)	0.23 (0.12)	(4.10) (0.12)
4			

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of

Directors in their meeting held on 12th February 2025.

The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of this Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and also on the

For and on behalf of the Board

Shilpa Vinod Pawar WHOLE TIME DIRECTOR Place: MUMBAL

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com | Email: cs@millars.inTel: +91 22 22047471 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR NINE MONTHS ENDED 31ST DEC. 2024

							(Rs. In Lac
Sr.			Quarter Ended		Nine Mon	Year Ended	
oı. No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.202
140.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	9.11	8.94	9.80	28.15	31.99	46.35
2	Total Expenses	20.19	25.61	27.60	74.88	109.45	141.36
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(11.08)	(16.67)	(17.80)	(46.73)	(77.46)	(95.01)
4	Exceptional items	-	-	-	-	-	-
5	Profit / (Loss) before tax (3 - 4)	(11.08)	(16.67)	(17.80)	(46.73)	(77.46)	(95.01)
6	Total Tax Expense	-	-	-	-	ı	-
7	7 Profit / (Loss) for the period from continuing		(16.67)	(17.80)	(46.73)	(77.46)	(95.01)
	operations (5 - 6)						
8	Loss from discontinuing operations	(0.69)	(0.71)	(1.33)	(0.86))	(3.35)	(4.35)
9	Profit / (Loss) for the period (7 + 8)	(11.77)	(17.38)	(19.13)	(47.59)	(80.81)	(99.36)
	Other Comprehensive Income (Net of Tax)						
	A. Items that will not be reclassified to Profit & Loss	0.23	0.16	0.06	0.41	0.12	0.05
10	10 Total Other Comprehensive Income		0.16	0.06	0.41	0.12	0.05
11	11 Total Comprehensive Income for the period (11+12) 12 Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- each)		(17.22)	(19.07)	(47.18)	(80.69)	(99.30)
12			402.24	402.24	402.24	402.24	402.24
13	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of the previous accounting year	-	_	_	-		2,075.03
14	Earning per Share (EPS)	-	-	-	-	-	-
	Earning per share Basic & Diluted (in Rs) (for continuing operations) (not annualised)	(0.03)	(0.04)	(0.04)	(0.12)	(0.19)	(0.24)
	b) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for discontinuing operations) (not annualised)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.01)
	c) Earning per share Basic & Diluted (in Rs) (for total operations) (not annualised)	(0.03)	(0.04)	(0.05)	(0.12)	(0.21)	(0.25)

Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th Feb, 2025. (2) The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind As') prescribed under section 133 of the Companies Act,2013, read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. (3) The Company is primarily engaged in Real Estate business and after discontinuation of Umreth division there is only one reportable segment. (4) Figures for the previous periods have been re-grouped / re-arranged wherever necessary. (5) SML is unable to launch the next phase of development at Ghatkopar since 2011 as matter is pending in Supreme Court. (6) Skyline Millars Limited has commensed construction work of "F - Wing" at Karjat Property.

Skyline Millars Limited

Maulik Dave

DIN:01448536

Whole-time Director

Place: Mumbai Date: 12-02-2025

> बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेड सीआयएन: एल९९९९९एमएच१९९४पीएलेसी०८२८०२

नोंदणीकृत कार्यालय: सी-१३, बालाजी हाऊस, डिलया इंडस्ट्रियल इस्टेट, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दर.:+९१-०२२-४०६९८०००,

ई-मेल: investor@balajitelefilms.com, वेबसाईट: www.balajitelefilms.com

(रु.लाखात

			एकमेव			एकत्रित		
अ. क्र.	तपशिल	संपत तिम	नेली गाही			संपलेली तिमाही		
		38.88.8088	३१.१२.२०२३	38.82.2028	38.82.2028	३१.१२.२०२३	39.97.7078	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
१	प्रचालनामधून एकूण उत्पन्न	८४३६.३९	१२२५४.६७	३६९३४.०८	९३२४.६५	१३८३२.८४	३८६८३.८६	
2	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२११.४६)	४१२.१६	३५४७.९०	(१२२०.०९)	\$0.83	५३.८९	
w	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१७६.४५)	303.88	२५४८.६०	(११८५.०८)	(१९.६३)	(९४५.४१)	
γ	कालावधीकरिता एकूण सर्वकृष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकृष नफा/(तोटा) (क्रानंतर) आणि इतर सर्वकृष उत्पन्न (करानंतर))	(१७७.१८)	३ 0૪.५५	२५४६.४२	(११८५.७०)	(१८.৬४)	(९४७.२६)	
ч	समभाग भांडवल	२०३४.५८	२०२२.६१	२०३४.५८	२०३४.५८	२०२२.६१	२०३४.५८	
w	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	; -	-	११५१७९.४०	-	-	४१०८४.६०	
O	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ व सौमिकृत	-	_	_	_	_		
	अ. मूळ	(0.63)	0.30	२.५१	(१.१६)	(१०.०)	(०.६७)	
	ब. सौमिकृत	(०.७२)	0.30	२.५१	(१.१६)	(०.०१)	(০.६७)	
	· de (Culiu să dina său fun) 	more metant		- infii-			

टीप: सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेल्य अलेखापरिक्षित त्रैमासिक व नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.balajitelefilms.com/pdf/outcomeofboardmeeting/OUTCOMEFR.pdf</u> वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि खाली दिलेल क्यआर कोड स्कॅन करून ते मिळवता येते.



बालाजी टेलिफिल्म्स् लिमिटेडकरीता सही / शोभा कपूर व्यवस्थापकीय संचालक



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063

Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-cosec@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com, CIN - L24100MH1993PLC071376

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 ₹ in Lakhs (except EPS)

दिनांक: ११.०२.२०२५

ठेकाण : मुंबई

	(III LANIIS (EACEPLETS)									ikiis (except EF3)						
		Standalone							Consc	olidated		31, 2023 March 31, 2024 nudited) (Audited)				
		Quarter Ended			Nine Months Ended Year Ended		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended				
Sr.	Particulars	Dec 31, 2024	Sep 30, 2024	Dec 31, 2023	Dec 31, 2024	Dec 31, 2023			Sep 30, 2024	Dec 31, 2023	Dec 31, 2024	Dec 31, 2023				
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operation (net)	14,038.80	10,985.62	13,407.79	36,724.28	35,837.07	49,479.64	21,911.47	17,845.29	17,798.66	59,516.06	54,348.97	73,690.68			
2	Net Profit/ (Loss) for the period	1,122.12	919.24	844.93	2,888.66	2,181.72	3,512.62	1,834.04	1,592.89	1,119.75	4,935.88	3,236.71	4,823.94			
	before Tax and Exceptional Items															
3	Net profit/(Loss) for the period	1,122.12	919.24	844.93	2,888.66	2,181.72	3,512.62	1,834.04	1,592.89	1,119.75	4,935.88	3,236.71	4,823.94			
	before Tax															
4	Net profit /(Loss) for the period	922.40	753.97	623.66	2,364.90	1,619.05	2,678.42	1,592.12	1,331.60	763.35	4,207.87	2,397.33	3,706.21			
	after Tax															
5	Total Comprehensive Income for the	919.54	751.42	622.03	2,357.31	1,614.51	2,668.47	1,588.83	1,328.57	761.37	4,199.03	2,391.80	3,694.61			
	period															
6	Equity Share Capital	3,233.77	3,233.77	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59	3,233.77	3,233.77	3,162.59	3,233.77	3,162.59	3,162.59			
7	Other Equity						36,694.73						44,197.77			
	(excluding Revaluation Reserve)															
8	Earning Per Share															
	1. Basic	2.86	2.34	1.97	7.38	5.12	8.47	4.93	4.14	2.41	13.13	7.58	11.72			
	2. Diluted	2.86	2.34	1.96	7.36	5.11	8.45	4.93	4.13	2.40	13.10	7.57	11.69			

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz. www.bseindia.com & www.nseindia.com and on the Company's website www.shreepushkar.com

On behalf of the Board of Directors For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited

Punit Makharia (Chairman & Managing Director) DIN:01430764



Mumbai, 11th February, 2025